

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना
२०११-२०१२ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्प तरतुदीचे वाटप "ग्रामउद्योग व लघुउद्योग"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२५/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ६ मे, २०११.

- वाचा : १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दिनांक ३१.३.२०११
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दिनांक ८.४.२०११
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक टिएसपी-२००८/प्र.क्र.६/का.६, दिनांक १६.१२.२००९.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "ग्रामउद्योग व लघुउद्योग" या उपशिर्षाखाली सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. उपरोक्त संदर्भ क्र (१) अन्वये माहे एप्रिल व मे महिन्याचा खर्च भागविण्यासाठी सदर तरतुदीपैकी १/६ निधी खर्च करण्यास मंजूरी याद्वारे देण्यात येत आहे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळलेल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षानिहाय/उप लेखाशिर्षानिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतुद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतुद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works)

कामांपेकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०११०५०६११०६२०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सू. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रति,

विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र राज्य, मुंबई

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

जिल्हाधिकारी,ठाणे/नाशिक/धुळे/नांदेड/अमरावती/यवतमाळ/नागपूर/भंडारा/गडचिरोली/रायगड/अकोला/चंद्रपूर/जळगांव/नंदुरबार/गोंदिया/पुणे/वाशिम/औरंगाबाद/वर्धा.

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,ठाणे/नाशिक/धुळे/नांदेड/अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ भंडारा/ गडचिरोली/ रायगड/अकोला/चंद्रपूर/जळगांव/नंदुरबार/गोंदिया/पुणे/वाशिम/ औरंगाबाद/वर्धा.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई (बजेट)

उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (उद्योग-१७)

जिल्हा कोषागार अधिकारी,ठाणे/नाशिक/धुळे/नांदेड/अमरावती/यवतमाळ/नागपूर/भंडारा/गडचिरोली/रायगड/ अकोला/चंद्रपूर/ जळगांव/ नंदुरबार/गोंदिया/पुणे/वाशिम/औरंगाबाद/वर्धा.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, विधानभवन, ५वा माळा, मुंबई.

कार्यासन अधिकारी का.क्र.२, १४ व १७ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय,मुंबई./निवड नम्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप
(टि.एस.पी.)**
(रुपये हजारात)

शिर्ष : ग्रामीण व लघुउद्योग योजनेचे नाव :- उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम.		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१)- मागासवर्गीयांच्या लघुउद्योग संस्थांना सहाय्यक अनुदाने (२८५१ ०८९९) ३४, शिष्यवृत्ती व विद्यावेतने		
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
जळगांव	१००	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.	
पुणे	६००			
अमरावती	२००			
चंद्रपूर	५०			
नांदेड	१०००			
एकूण	१९५०			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप
(ओ.टि.एस.पी.)**
(रुपये हजारात)

शिर्ष :- ग्रामोद्योग व लघुउद्योग योजनेचे नाव :- उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम.		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१)- मागासवर्गीयांच्या लघुउद्योग संस्थांना सहाय्यक अनुदाने (२८५१ १०४४) ३४, शिष्यवृत्ती व विद्यावेतने				
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा		
१	२	३	४	५		
जळगांव	१००	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.			
पुणे	२००					
बुलढाणा	२७०					
अकोला	१००					
वाशिम	१००					
अमरावती	१००					
नागपूर	६०					
वर्धा	५०					
भंडारा	१०					
चंद्रपूर	१००					
एकूण	१०९०					

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप
 (टी.एस.पी.) (रुपये हजारात)

शिर्ष : ग्रामीण व लघुउद्योग योजनेचे नाव :- सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल अर्थसहाय्य		मागणी क्रमांक :- टी-८ मुख्य लेखाशिर्ष :- ६२५०-इतर सामाजिक सेवांसाठी कर्जे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-१, रोजगार-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) सुशिक्षित बेकारांना बीज भांडवलाच्या रुपाने कर्ज (६२५० ०११८) ५५, कर्ज व आगाऊ रकमा		
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	४००	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.	
धुळे	५००			
नंदुरबार	१५०			
अहमदनगर	१०			
अमरावती	१००			
यवतमाळ	१००			
चंद्रपूर	५०			
गडचिरोली	१००			
नांदेड	१०००			
एकुण	२४१०			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप
 (ओ.टि.एस.पी.) (रुपये हजारात)

शिर्ष :-ग्रामोद्योग व लघुउद्योग योजनेचे नाव :-सुशिक्षीत बेकारांसाठी बीज भांडवल अर्थसहाय्य		मागणी क्रमांक :- टी-८ मुख्य लेखाशिर्ष :- ६२५०-इतर सामाजिक सेवांसाठी कर्ज-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-१, रोजगार-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) सुशिक्षीत बेकारांना बीज भांडवलाच्या रूपाने कर्ज (६२५० ०१२७) ५५, कर्ज व आगाऊ रकमा		
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
धुळे	५००	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,	
नंदुरबार	१००		मंत्रालय,	
जळगाव	५०		मुंबई-३२.	
अहमदनगर	२०			
बुलढाणा	२००			
अकोला	५०			
वाशिम	१०			
अमरावती	२००			
यवतमाळ	५०			
नागपूर	६०			
वर्धा	५०			
भंडारा	७५			
गांदिया	६०			
चंद्रपूर	१००			
एकुण	१५२५			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

(टि.एस.पी.)

(रुपये हजारात)

शिर्ष :-ग्रामोद्योग व लघुउद्योग योजनेचे नाव :-जिल्हा उद्योग केंद्रामधील ग्रामीण उद्योग प्रकल्पांकरिता कर्ज		मागणी क्रमांक :- टी-८ मुख्य लेखाशिर्ष :- ६८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग यासाठी कर्जे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०१) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा उद्योग केंद्रातील ग्रामीण उद्योग प्रकल्पासाठी कर्जे (६८५१ ०३२१) ५५, कर्जे व आगाऊ रकमा		
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
धुळे	१००	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.	
अमरावती	५५			
यवतमाळ	१००			
चंद्रपूर	५०			
गडचिरोली	१००			
नांदेड	२००			
एकुण	६०५			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

(ओ.टी.एस.पी.)

(रुपये हजारात)

शिर्ष : ग्रामीण व लघुउद्योग योजनेचे नाव :- जिल्हा उद्योग केंद्रामधील ग्रामीण उद्योग प्रकल्पांकरीता कर्ज.		मागणी क्रमांक :- टी-८ मुख्य लेखाशिर्ष :- ६८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग यासाठी कर्जे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) जिल्हा औद्योगिक केंद्रांना कर्जे (६८५१ ०२४१) ५५, कर्जे व आगाऊ रकमा		
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
जळगांव	१५	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग,	
बुलढाणा	१००		ऊर्जा व कामगार विभाग,	
अकोला	२०		मंत्रालय,	
अमरावती	५०		मुंबई-३२.	
यवतमाळ	५०			
नागपूर	२५			
वर्धा	४०			
भंडारा	५०			
गोंदिया	३०			
चंद्रपूर	७५			
एकुण	४५५			